

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १५

सभावृत्तांत

दिनांक - २८/१२/२०१८

वेळ - सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षीक सभा शुक्रवार दिनांक २८/१२/२०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.सुजाता सुनिल पालांडे
२. मा.कांबळे अंबरनाथ चंद्रकांत
३. मा.गोफणे अनुराधा देविदास
४. मा.अश्विनी विक्रम वाघमारे

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.राऊत - प्र.सहा.आयुक्त, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

**खालील प्रमाणे सुचना मांडणेत आली.**

सुचक - मा.अश्विनी वाघमारे

अनुमोदक - मा.अंबरनाथ कांबळे

सभा कामकाज सुरु करतेवेळी सभागृहात मा.सभापती उपस्थित नसल्याने सभेचे अध्यक्षस्थान मा.सुजाता पालांडे, सदस्या, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती यांनी स्विकारावे.

सदर सुचना सर्वानुमते मान्य झाली.

-----

( मा.सुजाता पालांडे, सदस्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्विकारले )

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळेचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.२) दि.२६ जानेवारी २०१९ रोजी मोरया गोसावी क्रीडांगण, चिंचवड पुणे १९ येथे शालेय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता देणेबाबत.

विषय क्र.३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील महिला व मुलींना कुंगफू कराटे प्रशिक्षण व योगा प्रशिक्षण देणेबाबत - मा.अश्विनी वाघमारे, मा.अंबरनाथ कांबळे यांचा प्रस्ताव.

-----

मा.अश्विनी वाघमारे - दिनांक १४/१२/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १४) चा सभावृत्तांत कायम करतांना विषय क्रमांक २ चा विचार “ पुढील सभेच्या वेळी ” ऐवजी “ दिनांक ११/०१/२०१९ ” च्या सभेच्यावेळी करणेत यावा याप्रमाणे दुरुस्तीसह सभावृत्तांत कायम करणेत यावा

मा.सभाध्यक्ष - दिनांक १४/१२/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १४) चा सभावृत्तांत कायम करतांना विषय क्रमांक २ चा विचार “ पुढील सभेच्या वेळी ” ऐवजी “ दिनांक ११/०१/२०१९ ” च्या सभेच्यावेळी करणेत यावा याप्रमाणे दुरुस्तीसह सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभाध्यक्ष यांनी प्रकट केले.

-----

### सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - ६७

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २८/१२/२०१८

विभाग - क्रीडा

सुचक - मा.अंबरनाथ कांबळे

अनुमोदक - मा.अश्विनी वाघमारे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/४/कावि/४९५/२०१८, दि.२७/१२/२०१८

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

म.न.पा.क्रीडा विभाग, शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ जानेवारी २०१९ रोजी, सकाळी १०.०० वा. मोरया गोसावी क्रीडांगण, चिंचवड, पुणे १९ येथे शालेय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणेस व त्याकामी येणा-या र.रु.१२,१२,२००/- चे खर्चास अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता व सदर खर्चातील फ्लेक्स, बॅनर, छपाई, निविदा/कोटेशन पद्धतीने, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम अनुषंगाने सहभागी विद्यार्थी खेळाडूंना खाऊ खरेदी, माध्यमिक शिक्षण विभागाकडून कोटेशन पद्धतीने करणेस, सदरचा खर्च क्रीडा विभागाचे म.न.पा.हद्दीतील मोकळ्या जागेत प्रत्येक वॉर्डातील खेळाची मैदाने तयार करणे या लेखाशिर्षावर सन २०१८-१९ करिता केलेल्या तरतूद र.रु.१०,००,०००/- मधून व शालेय सांस्कृतिक कार्यक्रम अनुषंगाने सहभागी विद्यार्थी खेळाडूंना खाऊ वाटप खर्च हा क्रीडा विभागाचे, क्रीडा निधी, खेळाडू विद्यार्थ्यांना सकस आहार या लेखा शिर्षावर केलेल्या र.रु.५,००,०००/- या मधून खर्ची टाकणेस, सदर कार्यक्रम अनुषंगाने स्टेज टेबल, खुर्च्या, मैदानावर टाकण्यासाठी मॅट व्यवस्था इ.स्थापत्य विषयक खर्च स्थापत्य विभाग व क्षेत्रीय कार्यालय व जनरेटरसह विद्युत, स्पीकर, माईक व्यवस्था, एल.ई.डी.स्क्रीन व्यवस्था इ. विद्युत विषयक खर्च विद्युत विभाग व क्षेत्रीय कार्यालय यांचे संबंधित लेखाशिर्षातून करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

-----

ठराव क्रमांक - ६८

विषय क्रमांक - ०३

दिनांक - २८/१२/२०१८

सुचक - मा.अश्विनी वाघमारे

अनुमोदक - मा.अंबरनाथ कांबळे

संदर्भ - मा.अश्विनी वाघमारे, मा.अंबरनाथ कांबळे यांचा प्रस्ताव.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील महिला / मुलींना कुंगफु - कराटे प्रशिक्षण व योगा प्रशिक्षण सुरु करणेबाबत ई-निविदा प्रक्रीया करून प्रशिक्षण देणकामी सन २०१८-१९ या वर्षाकरीता येणा-या

खर्चास प्रशासकीय मान्यता तसेच सदर प्रशिक्षणाचा खर्च नागरवस्ती विकास योजना विभागाकडून कुंगफु  
- कराटे प्रशिक्षण व महिला / मुलींना योग प्रशिक्षण या लेखाशिर्षातून करणेस मान्यता देणेत येत आहे.  
सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( सुजाता सुनिल पालांडे )

सभाध्यक्षा

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/७७९/२०१८

दिनांक : २८/१२/२०१८



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या  
कार्यवाहीसाठी रवाना.